

January 22, 2026

To,  
The Listing Department  
BSE Limited,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai – 400001

To,  
The Listing Department  
National Stock Exchange of India Ltd.,  
Exchange Plaza,  
Bandra Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai – 400051

Dear Sir / Madam,

**Sub.: Submission of Notice published in newspapers regarding Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025.**

Pursuant to Regulation 47(1) and Regulation 30 read with Part A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement published in newspapers: Financial Express (English) and NavShakti (Marathi) about the Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025.

Kindly take the same on record.

Yours faithfully,

**For Canara Robeco Asset Management Company Limited**

**Ashutosh Pramod Vaidya**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**Membership No.: A14242**

FINANCIAL EXPRESS

**Continued from previous page...**  
 basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5.00% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, the SEBI ICDR Regulations read with SEBI ICDR (Amendment) Regulations, 2025, states that not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to Individual Investors who applies for minimum application size. Not less than 15% of the Net Issue shall be available for allocation to Non-Institutional Investors of which one-third of the Non-Institutional Portion will be available for allocation to Bidders with an application size of more than two lots and up to such lots as equivalent to not more than ₹10.00 Lakhs and two-thirds of the Non-Institutional Portion will be available for allocation to Bidders with an application size of more than ₹10.00 Lakhs and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Portion may be allocated to Bidders in the other sub-category of Non-Institutional Portion. Subject to the availability of shares in non-institutional investors' category, the allotment to each Non-Institutional Investor shall not be less than the minimum application size in Non-Institutional Category and the remaining available Equity Shares, if any, shall be allocated on a proportionate basis in accordance with the conditions specified in this regard in Schedule XIII of the SEBI (ICDR) (Amendment) Regulations, 2025. All Bidders are required to participate in the Issue by mandatorily utilizing the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" on page 294 of this Red Herring Prospectus.

**Bidders / Applicants should note that on the basis of PAN, DP ID and Client ID as provided in the Bid cum Application Form, the Bidders/Applicants may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic Details of the Bidders/ Applicants as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to an Issue. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Applicants' sole risk. Bidders /Applicants should ensure that PAN, DP ID and the Client ID are correctly filled in the Bid cum Application Form. The PAN, DP ID and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the PAN, DP ID and Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Investors must ensure that their PAN is linked with AADHAR and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021.**

**CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AS REGARDS ITS OBJECTS:** For information on the main objects and other objects of our Company, see "Our History and Certain Corporate Matters" on page 168 of the Red Herring Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 334 of the Red Herring Prospectus.

**LIABILITY OF MEMBERS AS PER MOA:** The Liability of the members is limited and this liability is limited to the amount unpaid, if any, on the shares held by them.

**AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE:** The Authorized share Capital of the Company is ₹1430.00 Lakhs divided into

1,43,00,000 Equity Shares of Rs. 10 each and. For details of the Capital Structure, see "Capital Structure" on the page 72 of the Red Herring Prospectus. The subscribed and paid-up share capital of the Company before the issue is 817.41 Lakhs divided into 81,74,128 Equity Shares of Rs. 10 each. For details of Capital Structure, see section titled "Capital Structure" on page 72 of the Red Herring Prospectus.

**NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM:** Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed for by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company. Mr. Praveen Goel subscribed to 20,53,622 equity shares, Mr. Yashvardhan Goel Subscribed 30,87,030 Equity Shares, Mrs. Anju Goel, Ms. Nisha Gupta, Mr. Anil Kumar Gupta, Mr. Sudhanshu Shekhar Thakur, Mr. Sanjay Kumar Garg, Subscribed 100 Equity Shares each. For details of the main objects of the Company as contained in the Memorandum of Association, see "Our History and Corporate Structure" on page 168 of the Red Herring Prospectus. For details of the share capital and capital structure of the Company see "Capital Structure" on page 72 of the Red Herring Prospectus.

**LISTING:** The Equity Shares issued through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the Emerge Platform of NSE Limited ("NSE"). Our Company has received an 'in-principle' approval from the NSE for the listing of the Equity Shares pursuant to a letter dated December 11, 2025. For the purpose of the Issue, the Designated Stock Exchange shall be NSE Limited (NSE). A signed copy of the Red Herring Prospectus shall be delivered for registration to the ROC on 19th January 2026 and Prospectus shall be delivered for filing to the RoC in accordance with Section 26(4) of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the Red Herring Prospectus up to the Bid/ Issue Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 335 of the Red Herring Prospectus.

**DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI"):** Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Red Herring Prospectus has been filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Offer Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire Disclaimer Clause of SEBI on page 269 of the Red Herring Prospectus.

**DISCLAIMER CLAUSE OF NSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE):** It is to be distinctly understood that the permission given by NSE EMERGE ("EMERGE Platform of NSE") should not in any way be deemed or construed that the contents of the Issue document or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by NSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Offer document. The investors are advised to refer to the Issue document for the full text of the Disclaimer clause pertaining to NSE.

**CREDIT RATING:** This being a public issue of equity shares, no credit rating is required.

**TRUSTEES:** This being an issue of Equity shares, appointment of Trustees is not required.

**IPO GRADING:** Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI ICDR Regulations, there is no requirement of appointing an IPO Grading agency.

**GENERAL RISK:** Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and this Issue, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 27 of the Red Herring Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
<b>3DIMENSION CAPITAL SERVICES LIMITED</b> K-37A, Basement, Kailash Colony, Near Kailash Colony Metro Station, New Delhi-110048 Telephone: 011-40196737 E-mail id: <a href="mailto:info@3dcs.com">info@3dcs.com</a> Website: <a href="http://www.3dcs.com">www.3dcs.com</a> Investor Grievance e-mail ID: <a href="mailto:grievance@3dcs.com">grievance@3dcs.com</a> Contact Person: Mr. Rhytham Kapoor/ Mr. Pankaj Khetan SEBI Registration Number: INM000012528 CIN: U65923DL2001PLC113191	<b>SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED</b> D-153 A, 1st Floor Okhla Industrial Area, Phase-I New Delhi - 110020 Delhi, India Tel No.: 011-26812682-83 Website: <a href="http://www.skylinert.com">www.skylinert.com</a> E-Mail: <a href="mailto:virenr@skylinert.com">virenr@skylinert.com</a> Investor Grievance Email: <a href="mailto:grievances@skylinert.com">grievances@skylinert.com</a> SEBI Reg. No.: INR000003241 Contact Person: Anuj Rana	<b>NFP SAMPOORNA FOODS LIMITED</b> Ground Floor B-3A & B-3B, Plot No 70, Najafgarh Road Industrial Area, Rama Road, New Delhi-110015. Ph. No.: +91-9643829587; Web site: <a href="http://www.sampoornanfoods.com">www.sampoornanfoods.com</a> Email: <a href="mailto:compliance@sampoornanfoods.com">compliance@sampoornanfoods.com</a> Contact Person : Ms. Babil

**Application Supported by Blocked Amount (ASBA):** All Applicants (other than Applicants using the UPI mechanism) shall mandatorily participate in the Issue only through the ASBA process. ASBA Applicants (other than Applicants using the UPI mechanism) must provide bank account details and authorisation to block funds in the relevant space provided in the Application Form and the Application Forms that do not contain such details are liable to be rejected.

**ESCRROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC ISSUE ACCOUNT BANK:** Kotak Mahindra Bank Limited

**SPONSOR BANK:** Kotak Mahindra Bank Limited

**UPI:** UPI Bidders can also Bid through UPI Mechanism.

**All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.**

Place: New Delhi  
 Date : 19th January 2026

**Disclaimer:** NFP Sampoorna Foods Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies, Delhi on January 19, 2026 and thereafter with SEBI and the Stock Exchange. Full copy of the Red Herring Prospectus is available on the website of the SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), website of the Company at [www.sampoornanfoods.com](http://www.sampoornanfoods.com) for the website of the BRLM to the Issue at: [www.3dcs.com](http://www.3dcs.com), the website of NSE at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 27 of the Red Herring Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act, 1933 and in accordance with any applicable U.S. State Securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation "S" under the Securities Act, 1933 and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

# CANARA ROBECO Mutual Fund

## CANARA ROBECO ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

CIN: L65900MH1993PLC071003

Registered and Corporate Office: Construction House, 4<sup>th</sup> Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001, Maharashtra, India.  
 Tel: +91 22 6658 5000; E-mail: [Secretarial@canararobeco.com](mailto:Secretarial@canararobeco.com); Website: <https://www.canararobeco.com>

**Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2025**

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
	December 31, 2025	September 30, 2025	December 31, 2024	December 31, 2025	December 31, 2024	March 31, 2025
	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	Audited
<b>1. INCOME</b>						
(1) Revenue from operations	10,977.01	10,392.34	9,599.98	31,074.11	26,328.92	36,454.51
(2) Other Income -						
(i) Net Gain On Fair Value Changes	1,155.11	372.92	61.99	3,930.15	3,960.25	3,914.99
(ii) Other Income	14.24	35.62	3.40	76.84	15.35	30.03
(iii) Total Other Income (i)+(ii)	1,169.35	408.54	65.39	4,006.99	3,975.60	3,945.02
<b>Total Income</b>	<b>12,146.36</b>	<b>10,800.88</b>	<b>9,665.37</b>	<b>35,081.10</b>	<b>30,304.52</b>	<b>40,399.53</b>
<b>2. EXPENSES</b>						
(1) Finance cost	50.60	50.44	42.09	147.45	129.25	171.31
(2) Employee benefits expense	3,279.42	2,570.25	1,982.99	8,335.86	6,219.44	8,852.00
(3) Depreciation & amortisation expenses	196.60	178.31	129.46	544.71	364.21	502.54
(4) Other expenses	1,571.06	1,396.68	1,080.50	4,411.53	3,658.35	5,109.39
<b>Total Expenses</b>	<b>5,097.68</b>	<b>4,195.68</b>	<b>3,235.04</b>	<b>13,439.55</b>	<b>10,371.25</b>	<b>14,635.24</b>
<b>3. PROFIT BEFORE TAX (1-2)</b>	<b>7,048.68</b>	<b>6,605.20</b>	<b>6,430.33</b>	<b>21,641.55</b>	<b>19,933.27</b>	<b>25,764.29</b>
<b>4. TAX EXPENSES</b>						
(1) Current tax	1,834.00	1,772.00	1,832.00	5,234.00	4,650.00	6,371.00
(2) Deferred tax	(60.69)	(38.11)	(187.43)	163.21	385.69	322.85
<b>Total Tax Expenses</b>	<b>1,773.31</b>	<b>1,733.89</b>	<b>1,644.57</b>	<b>5,397.21</b>	<b>5,035.69</b>	<b>6,693.85</b>
<b>5. PROFIT AFTER TAX (3-4)</b>	<b>5,275.37</b>	<b>4,871.31</b>	<b>4,785.76</b>	<b>16,244.34</b>	<b>14,897.58</b>	<b>19,070.44</b>
<b>6. OTHER COMPREHENSIVE INCOME</b>						
(i) Items that will not be reclassified to profit or loss						
Remeasurement gain/(loss) of the Defined Benefit Plans	65.01	(57.28)	(104.38)	(49.55)	(32.92)	(35.80)
(ii) Income Tax relating to items that will not be reclassified to Profit or Loss						
Tax on Remeasurements of the Defined Benefit Plans	(16.36)	14.41	(9.70)	12.47	8.28	9.01
<b>Total Other Comprehensive Income (Net of Tax)</b>	<b>48.65</b>	<b>(42.87)</b>	<b>(114.08)</b>	<b>(37.08)</b>	<b>(24.64)</b>	<b>(26.79)</b>
<b>7. TOTAL COMPREHENSIVE INCOME (5+6)</b>	<b>5,324.02</b>	<b>4,828.44</b>	<b>4,671.68</b>	<b>16,207.26</b>	<b>14,872.94</b>	<b>19,043.65</b>
Earning Per Equity Share (Face Value of ₹ 10 each) not annualised						
Basic	2.65	2.44	2.40	8.15	7.47	9.56
Diluted	2.65	2.44	2.40	8.15	7.47	9.56
Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10)	19,941.74	19,941.74	19,941.74	19,941.74	19,941.74	19,941.74
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31						40,063.81

**Note:**

- The financial results of Canara Robeco Asset Management Company Limited (the 'Company') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34 - Interim Financial Reporting, notified under Section 133 of the Companies Act, 2013, read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time.
- The above financial results for the quarter and nine months ended December 31, 2025, which have been subjected to a Limited Review by the Statutory Auditors of the Company, have been reviewed by the Audit Committee of the Board of Directors and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on January 20, 2026, in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time.
- The Company is in the business of providing asset management services to the schemes of Canara Robeco Mutual Fund and advisory services to clients. The Company's financial results are largely reflective of the asset management business, and accordingly there are no separate reportable segments as per Ind AS 108 - Operating Segment.
- During the quarter ended December 31, 2025, the Company has completed the Initial Public Offering (IPO) - Offer for Sale (OFS) of 4,98,54,357 equity shares with a face value of ₹10 and listed on both the National Stock Exchange (NSE) and the Bombay Stock Exchange (BSE) on October 16, 2025.
- During the period ended December 31, 2025, the Company has declared and paid a final dividend of ₹ 1.50 per equity share (face value of ₹ 10 each) for the year ended March 31, 2025, as approved by its Board of Directors at the meeting held on May 05, 2025. The same has also been approved by the Shareholders of the Company at the Annual General Meeting held on July 28, 2025.
- During the period ended December 31, 2025, the Company has declared an interim dividend of ₹ 1.50 per equity share (face value of ₹ 10 each) for the year ended March 31, 2026, as approved by its Board of Directors at the meeting held on December 18, 2025.
- Effective 21 November, 2025, the Government of India has consolidated multiple existing labour legislations into a unified framework comprising four labour Codes collectively referred to as the 'New Labour Codes'. The Company has presented its financial results for the quarter and nine months ended December 31, 2025, after considering the impact of the aforesaid 'Labour Codes', based on an independent actuarial valuation. The Government is in the process of notifying related rules to the 'New Labour Codes' and the impact of these will be evaluated and accounted for in accordance with applicable accounting standards in the period in which they are notified.
- The figures for the corresponding quarter ended December 31, 2024, as reported in the results, have been approved by the Company's Board of Directors but have not been subjected to limited review since the requirement of submission of quarterly financial results is applicable to the listing of equity shares of the Company from the quarter ended September 30, 2025.
- The figures for the corresponding previous periods have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable.
- The above result has been approved by the Board of Directors in the meeting held on January 20, 2026.

For and on Behalf of the Board of Directors of  
**CANARA ROBECO ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED**  
 Sd/-  
**Rajnish Narula**  
 Managing Director & Chief Executive Officer  
 DIN: 03607363

Date: January 20, 2026  
 Place: Mumbai

**THE BUSINESS DAILY FOR DAILY BUSINESS**

FINANCIAL EXPRESS

**POST-OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF AVISHKAR INFRAREALTY LIMITED**

CIN: L65910MH1983PLC031230  
 Registered Office: Unit No. 301 Nestor Court ADJ to Vinayak Chs Baji, Prabhu Deshpande Marg Pond Gavthan, Vile Parle (West), Mumbai, Maharashtra, India, 400056, Tel. No. +91- 2276080909;  
 E-mail: [compliance.joyreality@gmail.com](mailto:compliance.joyreality@gmail.com); Website: [www.avishkardevelopers.com](http://www.avishkardevelopers.com)

**IN TERMS OF REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AND SUBSEQUENT AMENDMENTS THEREOF.**  
 This Post Offer Advertisement is being issued by Kunvarji Finstock Private Limited ("Manager to the Offer") on behalf of Mr. Niraj Harsukhlal Sanghavi ("Acquirer") and Ms. Nishra Niraj Sanghvi, Ms. Naysha Niraj Sanghvi, and M/s. Kenilworth Consultancy Services LLP ("Persons Acting in Concert" or "PAC") in connection with the Open Offer made by the Acquirer to acquire 58,24,853 (Fifty-Eight Lakhs Twenty-Four Thousand Eight Hundred and Fifty-Three) Equity Shares having a Face Value of ₹10.00/- each ("Equity Shares") of the Target Company at ₹ 16.20/- per Equity Share, representing 26.00% of the Expanded Voting Share Capital of the Target Company ("Offer"), in compliance with Regulation 18(12) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereof. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned Open Offer was made on September 12, 2025, in The Financial Express - English edition, Jansatta - Hindi Edition and Pratahkal - Marathi edition.

1. Name of the Target Company	: Avishkar Infra Realty Limited
2. Name of the Acquirer and PAC	: Mr. Niraj Harsukhlal Sanghavi ("Acquirer") and Ms. Nishra Niraj Sanghvi, Ms. Naysha Niraj Sanghvi, M/s. Kenilworth Consultancy Services LLP ("PAC")
3. Name of the Manager to the Offer	: Kunvarji Finstock Private Limited
4. Name of the Registrar to the Offer	: Purva Share Registry (India) Private Limited
5. Offer details	
a.) Date of opening of the Offer	: December 23, 2025
b.) Date of closing of the Offer	: January 06, 2026
6. Date of completion of payment of consideration and communication of Rejection/Acceptance	: January 20, 2026

Sr.	Particulars	Proposed in the Letter of Offer	Actuals
1.	Offer Price (in Rs.)	₹ 16.00/- (Rupees Sixteen Only)	₹ 16.20/- (Sixteen Rupees and Twenty Paise Only)
2.	The aggregate number of Shares tendered	58,24,853 Equity Shares	61,320 Equity Shares
3.	The aggregate number of Shares accepted	58,24,853 Equity Shares	61,320 Equity Shares <sup>(i)</sup>
4.	Size of the offer (the number of Equity Shares multiplied by the Offer Price per Equity Share)	₹ 9,31,97,648/- (Rupees Nine Crore Thirty one Lakh Ninety Seven Thousand Six Hundred Forty Eight Only)	₹ 9,93,384/- (Rupees nine lakh ninety three thousand three hundred eighty-four only)
5.	Shareholding of the Acquirer and PAC before Public Announcement		
	• Number	60,28,645 <sup>(ii)</sup>	60,28,645
	• % of Equity Share Capital	26.91%	26.91%
6.	Shares agreed to be acquired by way of a Share Purchase Agreement ("SPA")		
	• Number	Not Applicable	Not Applicable
	• % of Equity Share Capital	Not Applicable	Not Applicable
7.	Shareholding of the Acquirer and PAC post-acquisition by way of Open Offer		
	• Number	1,18,53,498	60,89,965 <sup>(ii)</sup>
	• % of Equity Share Capital	52.91%	27.18%
8.	Shares acquired after Detailed Public Statement ("DPS")		
	• Number	Nil	Nil
	• % of Equity Share Capital	Nil	Nil
	• Price of the Shares Acquired	Not Applicable	Not Applicable
9.	Detail		
	No. of Shares	% of Equity Share Capital	No. of shares
	% of Equity Share Capital	% of Equity Share Capital	% of Equity Share Capital
	Pre & Post offer Shareholding of the Acquirer and PAC	60,28,645 <sup>(ii)</sup>	26.91%
	Pre & Post offer shares held by existing Promoter/Promoter group	77,71,431	34.69%
	Pre Offer		Post Offer
	No. of Shares	% of Equity Share Capital	No. of shares
	% of Equity Share Capital	% of Equity Share Capital	% of Equity Share Capital
	Pre & Post offer Shareholding of the Other Public	86,03,204	38.40%
		85,41,884	38.13%

<sup>(i)</sup> Out of the total 61,320 tendered Equity Shares, 49,320 were in dematerialized form and 12,000 were in physical form.  
<sup>(ii)</sup> 61,320 Equity Shares were validly tendered and accepted in the Open Offer. As a result, the acquirer, together with the PAC, now holds a total of 60,89,965 equity shares in dematerialized form.  
<sup>(iii)</sup> The Acquirer together with PAC holds 60,28,645 (Sixty Lakh Twenty-Eight Thousand Six Hundred Forty-Five) Equity Shares carrying voting rights representing 26.91% of the Paid-up Equity Share Capital of the Target Company. The Acquirer and PAC accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (SAST) Regulations, 2011.  
 A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI and BSE Limited.  
 Capitalized terms used in this advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to such terms in the Letter of Offer dispatched on December 12, 2025.

**ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER AND PAC**

**KUNVARJI**  
 Let's Grow Together

Name : Kunvarji Finstock Private Limited  
 Registered Office Address : Block B, First Floor, Siddhi Vinayak Towers, Off S. G. Highway Road, Mouje Makarba, Ahmedabad, Gujarat - 380051.  
 Corporate Office Address : 905-907, Sakar-V, B/h. Natraj Cinema, Ashram Road, Ahmedabad, Gujarat - 380009.  
 Contact No. : +91 79 6666 9000  
 Website : [www.kunvarji.com/merchant-banking/](http://www.kunvarji.com/merchant-banking/)  
 SEBI Reg. No. : INM000012564  
 Contact Person : Mr. Devesh Khandelwal  
 Email Id : [mb@kunvarji.com](mailto:mb@kunvarji.com)  
 Investor Grievance ID : [mb.investorgrievances@kunvarji.com](mailto:mb.investorgrievances@kunvarji.com)

Date: 21-01-2026  
 Place: Mumbai

For and on behalf of the Acquirer and PAC  
**Mr. Niraj Harsukhlal Sanghavi**

**जिंदाल स्टील लिमिटेड**  
(पूर्वी जिंदाल स्टील अँड पावर लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी)  
नोंदणीकृत कार्यालय - ओ. पी. जिंदाल मार्ग, शिवार, हरियाणा - १२५००५.  
काॅर्पोरेट कार्यालय - टॉवर बी, ४ था मजला, प्लॉट क्र. २, सेक्टर - ३२, गुगाव - १२२००१.  
ई-मेल आयडी - [investorcare@jindalsteel.com](mailto:investorcare@jindalsteel.com)  
जेअर प्रमाणपत्रे हरितव्यवहार जातार सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, खाली नमूद केल्या कंपनीच्या इंडिटी जोअर्स संपर्कित शेर अर्जा प्रमाणपत्र (पत्रे) हस्तगत/गहाळ झाले असून, सध्या इंडिटी जोअर्सचे धारक/खोटीदार यांनी सध्या जेअर प्रमाणपत्र (पत्रांनी) बुलिंकट प्रत जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केलेले आहे.

फॉलियो क्र.	जेअरधारकाचे नाव	प्रमाणपत्र क्र.	विनिमय क्र.	पारसू	जेअरसाठी संख्या	एफ.व्ही. (रु.)
४०९१००	पुनर्वस	५०९२५८	१७७५१२१५७	१७७५८४११६	७२०००	रु. १/-
४०९१००	कोमल	१३२२७५८	१०२९२९१८८	१०२९३२९५७	१४४००	रु. १०/-
४०९१००	कोमल	१३२२७५८	१०२९२९१८८	१०२९३२९५७	१४४००	रु. १०/-

वरील नमूद जेअर्सबाबत कोणत्याही व्यक्तीचा/व्यक्तींचा कोणताही दावा असल्यास, अशा व्यक्तीने/व्यक्तींनी सध्या द्यावे येणारे कोणत्याही पुराव्यासह लेखी स्वरूपात नोंदणी व हस्तगत प्रतिनिधी, अलंकिट असाइनमेंट लिमिटेड, अलंकिट हाऊस, ४६/२, इंडियाल एन्व्हेस्टमेंट, नवी दिल्ली - ११० ०५५ येथे किंवा कंपनीकडे, या जाहिर सूचनांच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत सादर करावेत. दुर्घटनेची : २३/०१/२०२६, ४/०२/२०२६; फॅक्स : ४१/५४३२७८. त्यानंतर कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत आणि अटोराट किंवा कंपनी मूल शेर प्रमाणपत्र (पत्रांच्या) ऐवजी बुलिंकट शेर अर्जा प्रमाणपत्र (पत्रे) जारी करण्याची कार्यवाही करेल.

ठिकाण: मुंबई  
जेअरधारकाचे नाव  
महेंद्र फुलचंद सुंदेगा

**PUBLIC NOTICE**  
By a registered Gift Deed dated 6th February 2025, registered under No.BRL-6/2988/8/40/2025, Mr. Anil Adhvaru the absolute owner of Flat No. 104 gifted the said flat measuring 646.47 sq. ft. on the 1st floor of the building known as Laxminarayan Mansion and situated at Borivali (East), Mumbai - 400 066 and more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Premises") to his daughter Leena Anil Adhvaru.

Any person having any claim or right against or to the said Premises described in Schedule hereunder written either by way of inheritance, share, sale, mortgage, charge, trust, loans, exchange, gift, lease, sub-lease, lien, development, possession, right of pre-emption, statutory attachment or encumbrance or any other arrangement or any other agreement of any nature whatsoever or other disposition or under any decree, order or award passed or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned along with supporting documents duly notarised at our address at 2nd Floor, Rajabahadur Mansion, 28, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400023 or on our email ID [legal@pmmmandco.com](mailto:legal@pmmmandco.com), within 14 days from the date of publication of this Notice.

**SCHEDULE OF THE SAID PREMISES ABOVE REFERRED TO**  
Flat No. 104, admeasuring 646.47 sq. ft. on the 1st floor of the building known as Laxminarayan Mansion and situated at Borivali (East), Mumbai - 400 066.

**SD/- LEENA ANIL ADHVARU**  
Place : Mumbai Date : 21.01.2026

**स्थायर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना**  
सिक्कुरिटी इंडोस्ट्री (एफोसॉमेट) रुस, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहावात सिक्कुरिटीयुएन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोसॉमेट ऑफ सिक्कुरिटी इंडोस्ट्री अँड, २००२ अन्वये स्थायर मतेच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. (नियम ८ आणि ९)  
याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थायर मिळकती या तारण धनकोडे गहाण असून ज्यांचा सांकेतिक कडवा चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनांस कंपनी लिमिटेड सध्या यानंतर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनांस कंपनी लिमिटेड असा उद्देख यांनी घेतला. सध्या मरणा मता ई-लिलावद्वारे "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वावर विकली जाईल. याद्वारे सामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, आम्ही जाहीर ई-लिलाव वेबसाईट <https://bankauctoins.in> द्वारे घेण्यात येणार आहे.

कर्जदार, गहाणदारांचे नाव आणि नाव	धकवाकी रक्कम	स्थायर मिळकतीचे वर्णन (तारण मते)	राष्ट्रीय विक्रम/ बोली वाढ रक्कम
कर्जदार: श्री. दीपल ०१बीबीआय ००००६४११८	₹ १५,०९,२०२५	मिळकत येथे स्थित बंगला क्र. १५/बी, तीन अग्र मजला + समाविष्ट फ्लॅट असलेले ११५० चौ.फू., क्षेत्र प्रत्येकी कॉम्प्लेक्स एक्झक्लूसिव्ह मोनोपॉली ३३५० चौ.फू. (फ्लॅट अग्रे) उर्ध्व बंगला आता झाले १५/बी उदयश्री सीएचएसएल अशा झाले सोसायटी मध्ये बांधकामित जमिन धारक सीटीएस क्र.७३९ येथे स्थित भाईदर पूर्व, वा. कुर्ली, जिल्हा मुंबई-४०००४२ चे तसे भाग आणि विभाग.	रु. ४,६७,००,०००/- रु. ४६,७०,०००/- रु. १,००,०००/-
कर्जदार: श्री. दिनेश रामभाऊ पवार (सह-कर्जदार), लोहार रोड, १४/वर्धमान नगर, लोहार, वयतमाळ, महाराष्ट्र-४४५००२.	₹ १,९४,९८,२०५/-		
कर्जदार: श्री. स्वामी दिनेश पवार (सह-कर्जदार), श्री. श्रीयोग दिनेश पवार (सह-कर्जदार), अनु.क्र.३ आणि ४ निवासी येथे: क्र.५, लोहार वाघापूर बायपास, प्रतिभा विल्डिग, जवहार नगर, वॉर्ड क्र.५, वयतमाळ, महाराष्ट्र-४४५००१.			
कर्जदार: श्री. श्वेत दिनेश पवार (सह-कर्जदार), दाव्हा रोड, सनवाई इंग्लिश मिडियम स्कूल जवळ, वर्धमान नगर, लोहार, वयतमाळ, महाराष्ट्र-४४५००२.			

ई-लिलाव तारीख आणि वेळ: २४.०१.२०२६ स. ११.०० ते १२.०० (प्रत्येकी ३ मिनिटांच्या अंतरात विस्तारित)

ईएमडी भरण्याची शेवटची तारीख: २३.०१.२०२६, मिळकतीच्या तपारणीची तारीख: तिज्जुतिनार

१. सर्व इच्छुक सहभागी/बोलीदार यांना <https://bankauctoins.in> आणि [www.foreclosureindia.com](http://www.foreclosureindia.com) ला भेट देण्याची विनंती करण्यात येते. तपशिल आणि सपोर्ट करिता, इच्छुक बोलीदार (श्री. दिनेश पवार, फोन क्र. ८९४२००७२५, मे. ४ क्लोचर, ईमेल आयडी: [nithesh@bankauctoins.in](mailto:nithesh@bankauctoins.in)) येथे संपर्क करू शकतात.

२. पुढील अटी आणि शर्तीकरिता, ई लिलावात सहभागी होण्याकरिता कृपया <https://bankauctoins.in/> आणि <https://www.cholamandalam.com/news/auction-notice> ला भेट द्या. ई-लिलावात भाग घेण्यासाठी किंवा संपर्क १. श्री. आशिष कुमार पांडा - फोन: ९८९५४८००३. सध्या सिक्कुरिटी इंडोस्ट्री (एफोसॉमेट) रुस, २००२ च्या नियम ८(६) नियम ८ आणि ९ अन्वये सांविधानिक ३० दिवसीय विक्री सूचना पुढा आहे.

तारीख: २१.०१.२०२६  
ठिकाण: चेन्नई

प्राधिकृत अधिकारी,  
चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनांस कंपनी लिमिटेड

**NDL VENTURES LIMITED**  
(Formerly known as NXTDIGITAL Limited)  
CIN: L65100MH1985PLC036896  
Regd. Office : IN CENTRE, 49/50, MIDC, 12th Road, Andheri (E), Mumbai 400 093  
Website: [www.ndlventures.in](http://www.ndlventures.in), Email ID: [investors@ndlventures.in](mailto:investors@ndlventures.in)

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025**  
(Amount Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended
		December 31, 2025	December 31, 2024	December 31, 2025	December 31, 2024	March 31, 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	126.08	116.70	362.52	380.70	494.31
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.84	10.07	101.04	82.75	103.85
3	Net Profit / (Loss) for the period after tax	23.32	6.59	75.85	45.09	59.08
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	23.32	6.59	76.63	47.99	65.16
5	Equity Share Capital	3,367.17	3,367.17	3,367.17	3,367.17	3,367.17
6	Reserves excluding Revaluation Reserve	-	-	-	-	2,637.91
7	Earnings/(Loss) Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)					
	- Basic (in Rs.) (not annualised)	0.07	0.02	0.23	0.13	0.18
	- Diluted (in Rs.) (not annualised)	0.07	0.02	0.23	0.13	0.18

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of the Statement of unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed unaudited financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on January 19, 2026. The full form of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2025 are available on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on Company's website <http://www.ndlventures.in/investors/financial-results-2/>.
- The above unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2025 were reviewed and recommended by the audit committee and subsequently, approved by the Board of Directors of the Company. The auditors have expressed an unmodified opinion on the said financial results.
- The Board of Directors of the Company, at its meeting held on November 25, 2025, has inter alia approved the "Scheme of Merger by Absorption" of Hinduja Leyland Finance Limited ("HLFL") into the Company, subject to requisite statutory and regulatory approvals, approval of shareholders and sanction of the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT). HLFL has received a No Objection Certificate from the Reserve Bank of India for the proposed Scheme, which was duly intimated to the stock exchanges on August 11, 2025. Pursuant to the aforesaid approval, the Company has filed the draft "Scheme of Merger by Absorption" with the stock exchanges and other regulatory authorities as presently applicable. The Company is awaiting further communication and requisite approvals in this regard. Accordingly no impact is required to be given in these financial results.
- Pursuant to the implementation of the New Labour Codes with effect from 21 November 2025 (the supporting Rules are yet to be notified), the Company has reassessed its employee benefit obligations and recognised appropriate incremental expenses for the quarter and nine months ended December 31, 2025, under employee benefit expenses as past service cost. The Company is in the process of evaluating other possible impacts if any. However, the management is of the view that impact, if any, is unlikely to be material.

For NDL Ventures Limited  
(Formerly known as NXTDIGITAL Limited)  
SD/-  
Amar Chintpanth  
Whole Time Director & CFO  
DIN:00048789

Place : Mumbai  
Date : January 19, 2026

HINDUJA GROUP

**सीएफएम असेट रिस्कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड**  
नोंदणीकृत कार्यालय: ब्लॉक क्र. ९/१००३, वेस्ट गेट, वायव्यमार्गीय वल्लभ जवळ, सुर क्र. ८३५/१+२, एस. जी. हायवे, मकवला, अहमदनगर - ३०००५६, गुजरात स्टेट कार्यालय: १ला मजला, बेकफील्ड हाऊस, स्पॉट रोड, बॉलाई इस्टेट, मुंबई ४०००३८  
ईमेल: [tejas.joshi@cfmrc.in](mailto:tejas.joshi@cfmrc.in) संपर्क: ८९७८६ ६२७५१

**सिक्कुरिटीयुएन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोसॉमेट ऑफ सिक्कुरिटी इंडोस्ट्री अँड, २००२ च्या प्रकरण III च्या कलम १३(२) अंतर्गत, आणि आजच्या तारखेनुसार सुभाषित असलेल्या सिक्कुरिटी इंडोस्ट्री (एफोसॉमेट) नियम, २००२ च्या नियम ३(१) सहा वाचून काढलेली सूचना.**

आम्ही, सीएफएम असेट रिस्कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, (याद्वारे "सीएफएम-एआरसी" म्हणून संबोधले जाईल) यांनी सिक्कुरिटीयुएन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोसॉमेट ऑफ सिक्कुरिटी इंडोस्ट्री अँड, २००२ ("अभिनियम") म्हणून संबोधले जाईल) च्या प्रकरण III च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, हे/व्याज व भरल्यामुळे तुमचे खाते अनुत्पादक मामलाम (नॉन-परफॉर्मिंग असेट्स) म्हणून वर्गीकृत करण्यात आल्यामुळे, आमच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडून खाली नमूद केल्या तुम्हा सर्व कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार यांना सध्या मागणी सूचना जारी करण्यात आली आहे. त्या सूचनेमध्ये, मूळ रकम, व्याज इत्यादींच्या हप्त्यांच्या पेमेंटमध्ये तुम्हाकडून केल्या चुकांचा उल्लेख आहे. अकराव्याची रकम खाली नमूद केली आहे. पुढे, सकारण, आमचा असा विश्वास आहे की तुम्ही मागणी सूचना वीकारणे टाकून आता आणि म्हणूनही ही मागणी सूचना प्रकाशित केली जात आहे, जी उक कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत देवणीस आस्पर्श आहे. या मागणी सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत तुम्ही सीएफएम-एआरसीला उपाय करू. अयत्नातून व्याज आणि शुल्कासह अदा करावी. अन्यथा सीएफएम-एआरसी उक कायद्याच्या कलम १३(२) च्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदीनुसार, कर्जदार आणि जमीनदारांच्या सुरक्षित मालमतेचा ताबा घेण्यासह, सर्व किंवा कोणत्याही एफ किंवा अधिक सुरक्षित मालमतांविषयी आवश्यक कारवाई करेल. सिक्कुरिटीयुएन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोसॉमेट ऑफ सिक्कुरिटी इंडोस्ट्री अँड, २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (८) मधील तरतुदीकडे आम्ही तुमचे लक्ष वेधू इच्छितो, ज्यानुसार तुम्ही सीएफएम-एआरसीने केल्या सर्व खर्च, शुल्क आणि व्याससह थकित रकमेची संपूर्ण रक्कम, सुरक्षित मालमतेच्या सांख्यिकीय लितालाद्वारे, निविदा मागवून, जनतेकडून निविदा स्वीकारून किंवा खात्री कराराद्वारे विक्रीची सूचना प्रकाशित होईपर्यंत अदा करू शकता. कृपया हे देखील लक्षात घ्या की, जर सीएफएम-एआरसीने केल्या खाचांसह, शुल्कासह आणि व्याससह थकित रकमेची संपूर्ण रक्कम, सुरक्षित मालमतेच्या सांख्यिकीय लितालाद्वारे, निविदा मागवून, जनतेकडून बोली लागू किंवा खात्री कराराद्वारे विक्रीची सूचना प्रकाशित करण्यापूर्वी जमा केली नाही, तर त्यानंतर तुम्हाला सुरक्षित मालमता परत मिळवण्याचा अधिकार राहणार नाही. शिवाय, उक कायद्याच्या कलम १३(१३) नुसार, तुम्हाला उपाय करून सुरक्षित मालमता विक्री, भाडेपट्टा किंवा इतर कोणत्याही मार्गाने हस्तांतरित करण्यास मनाई आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह कर्जदार/हमीदारांचे नाव/कर्जदार क्र.	कर्जदार/सह कर्जदार/हमीदारांचे नाव/कर्जदार क्र.	हमीदारांचे नाव आणि पत्ता	सोमार्ग अंदाज आढावा	गहाण मिळकत	मागणी सूचना तारीख आणि रकम	धकवाकी देय नुसार मागणी सूचनेची तारीख
१	एफएफएलएन-१	श्री.नारायण जयसिंग (कर्जदार) त्यांचा मालकदार/कर्जदार: श्री. सेवाम चंपाजी कुमवार, निवासी: १४/७, पंचम हाऊस कोरनी जवळ, नयावला-१, कल्याण रोड, विवेकी, ठाने-४२३३०१.	श्री. सोमनाथ एम. पटेल माला क्र. १५/१६, रा. राजेश्वरी कॅम्पाउंड, सोसायटी नाव, विवेकी, ठाने - ४२३३०२	असेट आढावा २००९१६९२४४४ सिक्कुरिटी इंडोस्ट्री आढावा ४००९१७३६०५७	कमर्सिअल प्रीमिअस शॉप माला क्र.१, क्षेत्र मोनोपॉली चॅट्टी रोड ६०० चौ.फू. (५५.७६ चौमीटर) उक मजला वर, भाग ए.एच.क्र. २८४/१/१, जेतोबादा, अंतिम आणि अख्य अपार्टमेंट, विवेकी रोड (मिना सीटीएस क्र. ८६९९,८६००, ८६०१, ८६०६ आणि ८६०७, येथे गार कानगर, (मे कन्वर्सी), आग्रा रोड, तातुका विवेकी, किल्ले ठाने, श्री. सेवाम कुमवार (खोटीदार) यांचाद्वारे मालकीची, सीमावट: पूर्वी: ना. पश्चिम: ग्रांड, दक्षिण: शॉप, उत्तर: रस्ता/पिंबे.	१४.०१.२०२६	रु. १७,९९,३५,२०१.३७
२	एफएफएलएन-१५	श्री. सेवाम चंपाजी कुमवार (गहाणदार/कर्जदार) निवासी: फ्लॉट क्र. ४, उक मजला, राहुल अपार्टमेंट, हाऊस क्र. १४४३, कामावर, न्यू कन्वर्सी, विवेकी हायवेल जवळ, आग्रा रोड, विवेकी, ठाने-४२३३०२.	श्री. अश्विनीकुमार एम. दुबे ४०१, १५वा मजला, ए/१, कामावर, बालवर्षी हाऊस जवळ, विवेकी, ठाने-४२३३०२.	असेट आढावा २००९१६९२४४४ सिक्कुरिटी इंडोस्ट्री आढावा ४००९१७३६०५७	विवासी प्रीमिअस फ्लॉट क्र.४, क्षेत्र मोनोपॉली ६३५ चौ.फू. (फ्लॉट अग्रे) उक मजला वर, राहुल अपार्टमेंट आता झाले विलिंग प्रोप्रीटी मध्ये रजिस्ट्रार हाऊस क्र. १८२८ चे सर्व वाडू हे अर्जा भाग विलेज उक मजला फ्लॉट क्र. १२, सर्व्हे क्र. २७५, २८०, २७९/१, गाव कन्वर्सी, विवेकी, ठाने-४२३३०२. श्री. सेवाम चंपाजी कुमवार यांचाद्वारे मालकीची, सीमावट: पूर्वी: ना. पश्चिम: ग्रांड, दक्षिण: शॉप, उत्तर: रस्ता/पिंबे. विलेज सर्व्हे जामावरील खातेनुसारकेल वी, साद, फॉर्निअर आणि फ्लिपस सर्वे साहे.	१४.०१.२०२६	रु. १,५९,३५,२०१.५५
३	सीसी-६	श्री. भवारी सेवाम कुमवार (गहाणदार/कर्जदार) निवासी: फ्लॉट क्र. ४, उक मजला, राहुल अपार्टमेंट, हाऊस क्र. १४४३, कामावर, न्यू कन्वर्सी, विवेकी हायवेल जवळ, आग्रा रोड, विवेकी, ठाने-४२३३०२.	श्री. अश्विनीकुमार एम. दुबे ४०१, १५वा मजला, ए/१, कामावर, बालवर्षी हाऊस जवळ, विवेकी, ठाने-४२३३०२.	असेट आढावा २००९१६९२४४४ सिक्कुरिटी इंडोस्ट्री आढावा ४००९१७३६०५७	कमर्सिअल प्रीमिअस येथे शॉप क्र.४ असलेले विलेज अग्रे येथे ३०० चौ.फू. (२७.७० चौमी), आरसीसी विलिजि थारक निगम मध्ये रजिस्ट्रार हाऊस क्र. १८२८ चे सर्व वाडू हे अर्जा भाग विलेज उक मजला फ्लॉट क्र. १२, सर्व्हे क्र. २७५, २८०, २७९/१, गाव कन्वर्सी, विवेकी, ठाने-४२३३०२. श्री. सेवाम चंपाजी कुमवार यांचाद्वारे मालकीची, सीमावट: पूर्वी: ना. पश्चिम: ग्रांड, दक्षिण: शॉप, उत्तर: रस्ता/पिंबे. विलेज सर्व्हे जामावरील खातेनुसारकेल वी, साद, फॉर्निअर आणि फ्लिपस सर्वे साहे.	१४.०१.२०२६	रु. १,३७,३५,२०१.५५

ठिकाण: मुंबई  
दिनांक: २१.०१.२०२६

सह/ - प्राधिकृत अधिकारी सीएफएमएआरसी ट्रस्ट-१ अण्णा चॅक करिता (नेस चॅक करिता)

**CANARA ROBECO Mutual Fund**  
CANARA ROBECO ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED  
CIN: L65990MH1993PLC071003  
Registered and Corporate Office: Construction House, 4<sup>th</sup> Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001, Maharashtra, India.  
Tel: +91 22 6658 5000; E-mail: [Secrarial@canararobeco.com](mailto:Secrarial@canararobeco.com); Website: <https://www.canararobeco.com>

**Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2025**  
Amount in ₹ Lakhs

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended			Year Ended
	December 31, 2025	September 30, 2025	December 31, 2024	December 31, 2025	December 31, 2024	March 31, 2025	March 31, 2025
	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	Audited	Audited
<b>1. INCOME</b>							
(1) Revenue from operations	10,977.01	10,392.34	9,599.98	31,074.11	26,328.92	36,544.51	
(2) Other Income -							
(i) Net Gain On Fair Value Changes	1,155.11	372.92	61.99	3,930.15	3,960.25	3,914.99	
(ii) Other Income	14.24	35.62	3.40	76.84	15.35	30.03	
(iii) Total Other Income (i)+(ii)	1,169.35	408.54	65.39	4,006.99	3,975.60	3,945.02	
<b>Total Income</b>	<b>12,146.36</b>	<b>10,800.88</b>	<b>9,665.37</b>	<b>35,081.10</b>	<b>30,304.52</b>	<b>40,399.53</b>	
<b>2. EXPENSES</b>							
(1) Finance cost	50.60	50.44	42.09	147.45	129.25	171.31	
(2) Employee benefits expense	3,279.42	2,570.25	1,982.99	8,335.86	6,219.44	8,852.00	
(3) Depreciation & amortisation expenses	196.60	178.31	129.46	544.71	364.21	502.54	
(4) Other expenses	1,571.06	1,396.68	1,080.50	4,411.53	3,658.35	5,109.39	
<b>Total Expenses</b>	<b>5,097.68</b>	<b>4,195.68</b>	<b>3,235.04</b>	<b>13,439.55</b>	<b>10,371.25</b>	<b>14,635.24</b>	
<b>3. PROFIT BEFORE TAX (1-2)</b>	<b>7,048.68</b>	<b>6,605.20</b>	<b>6,430.33</b>	<b>21,641.55</b>	<b>19,933.27</b>	<b>25,764.29</b>	
<b>4. TAX EXPENSES</b>							
(1) Current tax	1,834.00	1,772.00	1,832.00	5,234.00	4,650.00	6,371.00	
(2) Deferred tax	(60.69)	(38.11)	(187.43)	163.21	385.69	322.85	
<b>Total Tax Expenses</b>	<b>1,773.31</b>	<b>1,733.89</b>	<b>1,644.57</b>	<b>5,397.21</b>	<b>5,035.69</b>	<b>6,693.85</b>	
<b>5. PROFIT AFTER TAX (3-4)</b>	<b>5,275.37</b>	<b>4,871.31</b>	<b>4,785.76</b>	<b>16,244.34</b>	<b>14,897.58</b>	<b>19,070.44</b>	
<b>6. OTHER COMPREHENSIVE INCOME</b>							